

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६५
हृदयांवकाराशी निगडीत "अंनिजोग्राफी" या
चाचणीवरील खर्चाची प्रतिपुती अनुज्ञेय ठरावण्याबाबत,

महाराष्ट्र शासन

क्रमांक: एमएजी १०९६/१३३३/प्र.क्र.२०५/आ.३

सार्वजनिक आरोग्य विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

मुद्रितिकाळ: २९ नोवेंबर, २००४

वाचा :- १) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी १०९६/प्र.क्र.४०/आ.३, दि. २९ जुलै, १९९९.

२) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी १०९६/प्र.क्र.२३८/आ.३, दि. २९ ऑगस्ट, १९९९.

३) शासन निर्णय सा.आ.वि.क्र. एमएजी १०९६/सीआर ४५/१५/आ.३, दि. ४ जुलै, २०००.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६५ पर्याय तरुदी व त्यानंतर वेळोवेळी निर्गामन केलेल्या शासननिर्णयानुसार शासकीय अथवा शासनमान्य खाजगी रुग्णालयान हृदय शास्त्रक्रिया केल्यास त्यासाठी कराण्या लागलेल्या औषधोपचारावरील खर्चाची संपूर्ण आणि रुग्णालयान वास्तव्यावरील खर्चाची ठरील (अ.क्र.३) येथील आदेशात नयट केलेल्या म्हांदेत निगडी अनुसेने घेतले. या तसेच शर्कारीक्षय कराव्यापूर्वी "अंनिजोग्राफी" हो चाचणी करणे आवश्यक असते. सदास्थितीत नहराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६५ मध्यान तरुदी व त्यानंतर वेळोवेळी निर्गामन केलेल्या आदेशात ओँ-नमःश्वासी चाचणोपरील खर्चाच्या प्रतिपुतीचा समावेश नाही. तथापि अंनिजोग्राफी हि चाचणी हृदय विकाराचे अचूक निदान करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्यामुळे या चाचणीभानी होणाऱ्या खर्चाची प्रतिपुती अनुसेन नव्हाणा ताची खाब शासनाच्या विचारातील होती.

शासन निर्णय :-

वरोल (अ.क्र.३) येथील आदेशान्वये शासकीय कर्मचा-यांनी व त्याच्या कुटुंबियांनी आकर्षित किंवा अंनिजोग्राफी प्रसरणी खाजगी रुग्णालयात आंतररुग्ण म्हाणून घेतलेल्या औषधोपचाराच्या खर्चाच्या प्रतिपुतीसाठी २७ आकर्षित आजारांना मान्यता देण्यात आली आहे. शासन आला या आदेशान्वये हृदयाशी निगडीत आभारावरील उच्चताना "अंनिजोग्राफी चाचणी" या बाबीच्या अकस्मिक आजारातील अनुक्रमांक १ येथे समावेश करण्यास यान्यता देत आहे. अंनिजोग्राफीवरील खर्चाची प्रतिपुती खालील बाबीच्या अधीन राहील:-

१) शास्त्रकोय कर्मचारी वा त्याच्या कुटुंबियांनी अंनिजोग्राफी चाचणी करण्याची सोय शासकीय रुग्णालयान उपलब्ध होऊ न शकल्याने खाजगी रुग्णालयात करून घेतल्यास त्यातील आकर्षित करण्याच्या अधीन सदून त्यासाठी आलेल्या औषधोपचारावरील खर्चाची संपूर्ण आणि वास्तव्यावरील खर्चाची प्रतिपुती शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, दि. २९ जुलै, १९९९ यांनी तराईतील चयावेत करण्यास यादी.

१) इथां दक्षताच्या शस्त्राक्षयवरील उचोंची प्रतिपुतो करण्यांने हारान माझांना आत अपेलली. २) आपल्याल हो चाचारी केल्यानंतर तातडीने हुदयबिकारावरील शस्त्राक्षया करण्यास शाळ्यास अंनीली. ३) आपल्याल आकास्मिकता प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही व सदर चाचणीरील खुवांचा रुग्णानथाचा ददक्षात समावेश असल्यास त्याची, वरील (अनु.क्र.१) देवील आदेशान स्पष्ट कल्यानुसार गंभीर अ जारखाल उद्घारावरील खर्चाची ज्या रीतीने प्रतिपुतो केली जाते, त्या रीतीने प्रतिपुतो करण्यात याबो.

३) हे अदेश हा शासन निषेद्य निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतोल.

४) नावर नहाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाचे सभापती, उपसभापती, अध्यक्ष, एवज्यव, भाराती, गोपनी, गोपनीयां, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानमंडळाचे विद्यमान व माजी यांवरी, शासकीय कमीच व वाची, शुद्धीय नाम लागू रहतोल.

५) हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्याच्या अनीपचारीक संदर्भ क्र.५९/सेवा ५, दि.१५.३.२००४ च्या नृत्य-निर्गमित करण्यात येत आहेत.

नहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ला. म. चोधरी)
महाराष्ट्र शासनाचे अवर संदर्भ

गोत : - गृज्य सर्वांग, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रथान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
सांचव (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई
सांचव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मुख्यमंत्र्यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
मुख्यमंत्र्यांचे छाजगी सांचव, मुख्यमंत्र्यांचे सांचिवालय, मंत्रालय, मुंबई
मंत्री (कारोबर) यांचे छाजगी सांचव, मंत्रालय, मुंबई
मंत्री (कारोबर) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
पुढा सचिवांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
सांचव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
सेटलमेंट कमिशन ऑफ डायरेक्टर ऑफ लैंड रेकॉर्डस, मुंगे
विभागीय अध्यक्ष (सर्व)
तिलहाधिकारी (सर्व)
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (सर्व)
एवज्यवाच, भारात-१/२, 'नेहा व अनुजेयता' (लेखा परिक्षा), मुंबई/मागांग
उपाधान व नाण्यांची अधिकारी, मुंबई
नाना आर्ट्स, लोकन कंडस, अकाउंटस, मुंबई